

महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र या कामकाजांमध्ये समन्वय होण्यारिता उपाययोजना सूचविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या “समन्वय समिती” ची फेररचना करुन समितीस मुदतवाढ देणेबाबत-

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: एसटीसी-२०१४/प्र.क्र.१२६/का.१०

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
तारीख: १३ फेब्रुवारी, २०१७.

वाचा :-

- १) सरकारी वकील, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे पत्र क्र.९१५८/२०१४, दिनांक २१.८.२०१४.
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक: एसटीसी-२०१४/प्र.क्र.१२६/का.१०, दिनांक १२.९.२०१४.
- ३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक: एसटीसी-२०१४/प्र.क्र.१२६/का.१०, दिनांक २२.९.२०१५.

प्रस्तावना :-

आदिवासी समाज कृती समिती यांनी मा.मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल केलेल्या जनहित याचिका क्र.७१/२०१४या प्रकरणी मा.न्यायालयाने दिनांक १३.८.२०१४ रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र या कामकाजांमध्ये समन्वय साधण्यासाठी दिनांक १२.९.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये समन्वय समिती गठीत करण्यात आलेली असून सदर समितीची मुदत दिनांक ११.९.२०१५ रोजी संपुष्टात येत असल्यामुळे सदर समितीस उपरोक्त क्र.३ येथील शासन निर्णयान्वये दिनांक ११.९.२०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सर्व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांचे कामकाज ऑनलाईन करण्यासाठी मे.महाऑनलाईन लि. यांचेकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या आदि 'प्रमाण' प्रणाली या संगणकीकृत ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी सर्व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडून दिनांक १ मे, २०१६ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे.

समन्वय समितीची दिनांक २९.८.२०१६ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने, कार्यवाही सुरु असून त्यानुषंगाने उपाययोजना आखण्यासाठी समन्वय समितीची आणखी काही कालावधीकरिता आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे समन्वय समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, मे.महाऑनलाईन लि. यांचाही सदस्य म्हणून समावेश करुन समितीच्या रचनेमध्ये फेरबदलही करणे आवश्यक असल्याने तसेच समन्वय समितीचा कार्यकाल

हा दिनांक ११.९.२०१६ रोजी संपुष्टात आल्यामुळे, समन्वय समितीची फेररचना करून समितीस आणखी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

उपरोक्त प्रस्तावनेच्या अनुषंगाने, महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र या कामकाजांमध्ये समन्वय साधण्यासाठी दिनांक १२.९.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर समन्वय समितीची मुदत दिनांक ११.९.२०१५ रोजी संपुष्टात आल्याने समितीस दिनांक २२.९.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये एक वर्षाची दिनांक ११.९.२०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

२. दरम्यान, सर्व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांचे कामकाज ऑनलाईन करण्यासाठी मे.महाऑनलाईन लि. यांचेकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या आदि 'प्रमाण' प्रणाली या संगणकीकृत ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी सर्व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडून दिनांक १ मे, २०१६ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. याचा विचार करता सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे जात प्रमाणपत्र व आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र यांच्या कामकाजामध्ये समन्वय होण्याबाबत तसेच सदर कामकाज On-line द्वारे उपलब्ध होण्याबाबत उपाययोजना ठरविण्यासाठी "समन्वय समिती" ची फेररचना खालीलप्रमाणे करण्यात येत आहे :-

अ.क्र.	अधिकारी	पद
१	मा. सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	अध्यक्ष
२	मा. प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई	सह अध्यक्ष
३	मा. प्रधान सचिव (माहिती व तंत्रज्ञान), माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, मंत्रालय, मुंबई	सदस्य
४	मा.आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे	सदस्य सचिव
५	मा.महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे	सदस्य
६	मा. संचालक, एन.आय.सी. (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर), महाराष्ट्र, मुंबई	सदस्य
७	मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, मे.महाऑनलाईन, लि., मुंबई	सदस्य
८	उप सचिव (संगणक कक्ष), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य

३. समन्वय समितीची मुदत दिनांक ११.९.२०१६ रोजी संपुष्टात येत असल्याने उक्त प्रमाणे फेररचना करून समितीस दिनांक १२.९.२०१६ ते दिनांक ११.९.२०१८ एवढ्या कालावधीपर्यंत या शासन निर्णयाद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे.

४. प्रस्तुत “समन्वय समिती” ने अभ्यास करुन उपाययोजना सूचविण्याच्या बाबी दिनांक १२.९.२०१४ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणेच राहतील.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०२१३१५५५३२१९२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ल.गो. ढोके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
- २) मा.मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ३) मा.मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा. सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- ६) मा.प्रधान सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) मा. प्रधान सचिव (माहिती व तंत्रज्ञान), माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) मा.आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
- १०) मा.महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे
- ११) सर्व जिल्हाधिकारी
- १२) मा. संचालक, एन.आय.सी. (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर), महाराष्ट्र, मुंबई
- १३) मुख्य कार्यकारी अधिकारी, मे.महाऑनलाईन लि., मुंबई
- १४) सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे/पुणे/ नाशिक/औरंगाबाद/ नागपूर/गडचिरोली/नंदुरबार/अमरावती
- १५) उप सचिव (संगणक कक्ष), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १६) उप सचिव (का.१०), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १७) सह सचिव/ सर्व उपसचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १८) निवड नस्ती (का.१०).